

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय
 क्रमांक : नस/४/कावि/ 387/२०२०
 दिनांक : २४/१२/२०२०

प्रति,

मा.....

सदस्य, विधी समिती
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.


विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा
 दि.०१/०१/२०२१ रोजी आयोजित केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा
 शुक्रवार दिनांक ०१/०१/२०२१ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय
 इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली
 आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ०४

दिनांक : ०१/०१/२०२१

वेळ : दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार, दिनांक ०१/०१/२०२१ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

अ) दिनांक ०६/११/२०२०, १०/१२/२०२० व १४/१२/२०२० रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक ०२) चा सभावृत्तांतकायम करणे.

विषय क्रमांक १) श्री.राजेंद्र वसंतराव राणे यांचे पदोन्नती बाबत निर्णय झालेला आहे,परंतु पदोन्नती समितीचे सभावृत्तांत पाहता यामध्ये श्री.राजेंद्र वसंतराव राणे यांचेवर सन २०१५ मध्ये सामाजिक कार्यकर्ते श्री.सचिन शिंदे यांनी न्यायालयामध्ये दावा दाखल केलेला आहे. त्यास अनुसरून मा.न्यायालयामार्फत कलम २०२ अंतर्गत चौकशीचे आदेश दिलेले आहेत. तसेच सद्यस्थितीमध्ये सदर दावा मा.न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. असे असताना पदोन्नती समितीचे सभावृत्तांमध्ये सदर दाव्या विषयी कोठेही उल्लेख नाही. म्हणजेच श्री.राणे यांनी सदर दाव्याबाबत प्रशासनात माहिती दिलेली नाही. सदर दावा स्थापत्य विषयक महापालिकेच्या फ प्रभागा अंतर्गत जी कामे केलेली आहे, त्याचे भ्रष्टाचार विषयक असल्याने महापालिका प्रशासनाकडे मा.न्यायालयामार्फत २०२ अंतर्गत चौकशी करून अहवाल मागितलेला आहे. त्यानुसार प्रशासनाने पुढील कार्यवाही काय केलेली आहे? त्याबाबतची माहिती प्रशासनामार्फत अद्याप प्राप्त झालेली नाही. परंतु प्रथम दर्शनी असे दिसून येते की श्री.राजेंद्र वसंतराव राणे यांनी न्यायालयामधील दाव्याबाबतची माहिती न देता पदोन्नती घेतलेली आहे. प्रस्तुत विषयानुसार त्यांना दिलेली कार्यकारी अभियंता या पदावरची पदोन्नती ही बेकायदेशीर आहे. त्यामुळे त्यांची पुन्हा उप कार्यकारी अभियंता पदावर अवनती करणेस व त्यांची नियुक्ती स्थापत्य विभागामध्ये न करणेबाबत विचार करणे.

(दिनांक 01/01/2021 चे सभेत घेणेचे निर्णयाप्रमाणे)

विषय क्रमांक २) पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवर 'चिफ केमिस्ट' अभिनामाचे १ पद र.रु १५६०० - ३९१०० ग्रेड वेतन ६६०० (सहाय्या वेतन आयोगानुसार) मध्ये शासन मंजूर असून सदरचे पद रिक्त आहे. प्रस्तुतच्या पदाकरीता शासन निर्णयाप्रमाणे निर्धारित केलेली अर्हता पुढीलप्रमाणे :-

महाराष्ट्र शासन राजपत्र, दि.१८ फेब्रुवारी २०२० अधिसूचना पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२० नुसार पुढीलप्रमाणे, पदोन्नतीने १००% - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील केमिस्ट या पदावरील किमान ३वर्ष सेवा पूर्ण झालेल्या अधिका-याची सेवाज्येष्ठता व गुणवत्तेच्या आधारे पदोन्नती. 'चिफ केमिस्ट'रिक्त पद पदोन्नतीने भरण्याकामी मा.आयुक्तसो यांच्या अध्यक्षतेखाली पदोन्नती समिती सभा दिनांक ०२/११/२०२० रोजी आयोजित करण्यात आलेली होती. प्रस्तुतच्या पदोन्नती समितीने पदोन्नतीपूर्व 'चिफ केमिस्ट' पदावरील अधिका-यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव कालावधी, आरक्षण, सेवाज्येष्ठता, गोपनीय अहवाल, मत्ता व दायित्त्व, संगणक अर्हता आणि शिस्तभंग विषयक कारवाई इत्यादि सेवाविषयक तपशिल पडताळून, श्री.जगताप प्रशांत अरुण, केमिस्ट यांना पदोन्नतीचे आरक्षण रद्द करण्यासंदर्भात मा.सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित विशेष अनुज्ञा याचिका क्र.२८३०६/२०१७ मध्ये होणा-या अंतिम निर्णयाचे अधिन राहून निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सेवाज्येष्ठतेनुसार खुल्या प्रवर्गातून 'चिफ केमिस्ट' पदावर र.रु १५६००-३९१०० ग्रेड वेतन ६६०० (सहाय्या वेतन आयोगानुसार) या वेतनश्रेणीत पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२० नुसार शासन मंजूरीच्या अधिन तसेच मा.महापालिका सभेच्या मान्यतेने पदोन्नती देण्याबाबत पदोन्नती समितीने सर्वानुमते शिफारस केली आहे. सबब, श्री.जगताप प्रशांत अरुण यांना र.रु १५६००-३९१०० ग्रेड वेतन ६६०० (सहाय्या वेतन आयोगानुसार) मध्ये 'चिफ केमिस्ट'पदावर,पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्यासंदर्भात मा.सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट असलेली विशेष अनुज्ञा याचिका क्र.२८३०६/२०१७ मध्ये होणा-या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीच्या कोट्यातील खुल्या प्रवर्गाच्या रिक्त जागेवर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्यास मान्यता देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/387/२०२०

दिनांक : २४/१२/२०२० चे लगत.